

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

September 5, 2023

To,

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub: <u>Public Notice for completion of dispatch of Notice of Annual General Meeting of the Company.</u>

Pursuant to Rule 20 (4) (v) of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the Company has published public notice as advertisement in Newspapers viz. Business Standard (in English language) and in Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) confirming inter alia:

- 1. Completion of dispatch of Notice of 36th Annual General Meeting ('AGM') through e-mail on September 4, 2023, to all the members whose e-mail IDs are registered with RTA and Depositories i.e. NSDL and CDSL as on cut-off date Thursday, August 31, 2023.
- 2. Relevant date for voting through electronic means and e-voting information;
- 3. Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting etc.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of public notice(s) published in aforesaid newspapers today i.e. September 5, 2023.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully, For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya Company Secretary & Compliance Officer

Encl.:- As above

Registered Office

Authorised Officer

Canara Bank

PUBLIC NOTICE

ertificate(s) for 380 Equity shares of Rs.10/-

each bearing certificate Nos 507896 and

Distinctive Nos. 42202501- 42202880 under

Folio No S000022825 standing in the name

of Saroi Mangalchand Biyani of ACC Limited

have been lost or misplaced and undersigned

have applied to the Company to issue

duplicate share certificate(s) for the said

shares. Any person(s) who have claim in

espect of the aforesaid shares should lodge

claim for the same with the Company at its

Registered Office: Cement House, 121

Maharshi Karve Road, Mumbai - 400020

within 15 days from the date of this notice.

else the Company will proceed to issue

Saroj Mangalchand Biyani

Sd/-

duplicate share certificate(s).

Place: Mumbai

proceed to locae dupile	socoa to localo adpiridato cirtario continuatos.				
Name of holder	Name of	Folio	No. of	Distinctive no.	Certificate Nos.
	Company	No.	Shares		
Jayantilal Premji Shah &		75277	100	8578023-8578122	76004
Saroj Jayantilal Shah	Investment Ltd.		200	14067188-14067387	166839-166840
Place : Mumbai					
Date: 05/09/2023					

SURAJ PRODUCTS LIMITED Regd. Off.: Vill.: Barpali, P.O.: Kesrama pur, Dist. : Sundargarh,

Odisha - 770017 NOTICE

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Clause 35E of the Listing Agreement with Stock Exchanges, Notice is hereby given that for the purpose of 32nd Annual General Meeting of the Company members are provided the facility to cast their vote electronically through the e-voting service provided by NSDL Website https://www.evoting. nsdl.com. The e-voting period beings on Friday, the 8th September 2023 at **9:00 AM** and ends on Sunday, the 10th September 2023 at 5:00 PM The detail voting instructions are given in the AGM Notice in Annua Report, 2022-2023

Date: 04.09.2023

E-Tender Notice No. : CKP-EAST-23-24 32, dated 01.09.2023. Divisional Railway Manager (Engg.), South Eastern Railway Chakradharpur for and on behalf of the President of India invites E-Tenders against open tender for the following work Manual offers are not allowed against this ender and any such manual offer receive shall be ignored. Name of work Construction of 100 Bedded (50 No ooms) New Running Room at TATA ender Value: ₹4.96.13.291.48. EMD 3,98,100/-. Cost of tender form: ₹0.00 Date of opening: 29.09.2023. The tende an be viewed at website http://www reps.gov.in The tenderer/ bidders must ave Class-III Digital Signature Certificate & must be registered under on IREPS oortal. Only registered tenderer/bidde an participate on e-tendering. Note e-Tender forms shall be issued free of cost to all tenderers (Authority - Rly. Bd.) etter no. 2020/CE-I/CT/3E/GCC/Polic dtd. 16.07.2020).

S. E. RAILWAY TENDER

By order of the Board A. N. Khatua Company Secretary

PUBLIC NOTICE Notice is given to the public that certain pages of the original deed duly registered with the Sub-Registrar of Assurances, Mumbai on 28/04/2010 at Sr. onginal deed duly registered with ne Sub-registrar of Assurances, Mumbai on 28/04/2010 at Sr. No. BBI-2-03309/2010 duly registered between M/s. D.D. Enterprises and Mr. Rangraj Hastimal Parekh in respect of Office premises bearing Office No.412, admeasuring 36.11 Sq. feet, carpet area and loft admeasuring 23.56 sq. ft. of carpet area, on the 4th floor of the building named as "D.D. Plaza," D.D. Plaza Co-Operative Premises Society Ltd., Bhuleshwar, 3rd Agyarl Lane, Zaveri Bazar, Mumbai 400 002 and Original Share Certificate No.52 having Distinctive Nos. 256 to 260 issued by D.D. Plaza Co-Operative Premises Society Ltd. in respect of the said office premises, are lost or misplaced and are not traceable despite diligent efforts. The fact that the said documents are lost or misplaced and are not traceable has been reported and recorded in Police Station at Agripada, Mumbai - 400011 vide Information Number 640/2023 dated 29" August, 2023. However, these documents remain lost and untraceable till date.

Any persons having any claim and/or objection present of the services of transpace of the premises of

Companies, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to **57575** or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

assignment, exchange, easement, right, interest share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, clicense, lien, mortgage, charge, encumbrance, occupation, covenant, right of way, trust, gift, inheritance, bequest, maintenance, possession, agreement, lis-pendens, family arrangement / settlement, decree or order of any court of law or any concerned authority, partnership or otherwise howsoever and of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing, along with supporting documents to the undersigned. with supporting documents, to the undersigned within 14 (Fourteen) days from the date o publication hereof, failing which, the claim and/or objection, if any, of such person or persons will be considered to have been waived, released

Any persons having any claim and/or objection against or in respect of the said Office Premises of

any part thereof by way of sale, transfer

Date: 04th September, 2023 B/1603, Bhavya Darshan Apartment, D.N.Singh Road, Mazgaon, Mumbai – 400 002. Mobile No.8779775002 Email: advrohitjain24@gmail.con

युनियन बैंक 🕼 Union Bank

Asset Recovery Management Branch

ine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Website Address: https://www.unionbankofindia.co.in Email: Ubin0553352@unionbankofindia.bank CORRIGENDUM Notice Published in Business Standard

Navshakti on 12.08.2023 for E - Auction Dated 12.09.2023 in Account of M/s. Shree Om Advertisers. Lot No. 1 & 2 E - Auction Sale of this wo Lots stands withdrawn with immediate effect.

All other terms & Conditions of the Auction Notice continue & remai

Date: 04 09 2023

Authorised Officer, Union Bank of India

(Sanjay Tembe

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096.**Tel no**. (022) 2829 1893 | **Fax**: (022) 2829 0418,

CIN No : 136912MH1986PLC041203 Email: investorrelations@goldiam.com | Website www.goldiam.com

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of Goldiam International Limited will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.00 a.m. IST, through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM dated August 8, 2023 pursuant to the Companies Act, 2013 and various circular issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, fron

time to time.

In compliance with the circulars, the Company has sent notice of AGM together with the Annual Report for the financial year 2022-23 on Monday, September 4, 2023, through electronic mode to the whose email addresses are registered with the Company/ Depositories. The Annual Report for the Financial Year 2022-23 can be downloaded from the Investor Section of the Company's website www.nseindia.com and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instruction for joining AGM electronically are provided in the Notice of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 36th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the 36th AGM ("e-voting"). The Company has engaged the Services of Link Intime India Private Limited (LIIPL) as authorised agency for conducting of remote -voting and voting during the AGM. The remote e-voting period commences on Sunday ptember 24, 2023 at 9.00 a.m. IST and ends on Tuesday, September 26, 2023 at 5.00 p.m

IST). At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 20 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for information

. Facility for e-voting shall also be made available during AGM for those Members who attended the AGM and who has not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be

entitled to cast their vote again. We urge members to support our commitment to environmental protection by choosing to receiv

the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depository participants, and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA, LIIPL at by writing to the Registrar & Transfer Agent of the Company at the following address:

M/s. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in | Website: https://linkintime.co.in/

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to instameet@linkintime.co.in or Tel: 022 - 49186175 for any further clarification and in case of any query regarding technical assistance for VC participation, Members may an email to instameet@linkintime.co.in or Call: - Tel: 011 49411000 InstaMeet Support Desk, Link Intime India Private Limited.

Mr.Rajnikant Shah, Practising Company Secretary (Membership No. 1629 COP No. 700), has been appointed as the Scrutinizer by the Board of Directors of the Company to scrutinize the remote e-voting process and e-voting in the AGM in a fair and transparent manner

The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions.

The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the company, www.goldiam.com and on LIIPL's website, https://instavote.linkintime.co.in and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share Transfer Books shall remain close from **Saturday**, **September 16**, **2023 to Wednesday**, **September 27**, **2023** (both days inclusive) for the purpose of Annual Closing.

By Order of the Board of Directors For Goldiam International Limite

Pankai Parkhiya

Company Secretary

Place : Mumbai Date: 04.09.2023

REGIONAL OFFICE NASHIK

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

SALE NOTICE E-AUCTION DATE: 21/09/2023

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And "Whatever There Is" On 21-09-2023 For Recovery of below Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below.

Bid Submision **Amount** Reserve Encumbrances Name and Address of EMD Rs. **Description of Immovable Properties** Price (Rs.) 0/s. Liability (Rs.) Date **Borrowers / Guarantors** No. & Branch Flat no.12, Stilt flor, Shubham Park Apartment Borrower: M/s. Estrategia Enterprises Rs. 29,28,072.93/-Partners. Avdhoot Arun Saskar and Divya Avdhoot Saskar Building no 04, gat no 296/3, Near Bhole On or Before NASHIK CITY. Mangal Karyalay, Uttam Nagar, Mauje Ambad, Rs. 23,00,000/-Rs.2,30,000/- Interest applicable & other Charges Dt 20.09.2023 NOT KNOWN Address: Avani-B, Flat no 13, durga Nagar, Kamatwada Road, Nashik, 422010 Ph. No. 9689002770/948639669121/9762755180 Taluka & Lamp; District Nashik, 422009 by 4.00 PM +91 942358517 admeasuring 81.78 sq. mts. In sole ownership **Guarantor: Raiendra Ramlal Sawhney** of Rajendra Ramlal Sawhney and Manji Address: Flat no 13, Sai Villa Apartment, Near Shell Petrol pump, Raiendra Sawhney and bounded as East Pathardi-Deolali Road, Opposite Jio Petrol Pump, Colony Road, West: Open Duct, North: Flat n Nashik, 422010 Ph. No. 9422686829 11. South: colony Road & Dat no 297

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank,

during office hours on any working day. Portal of E-Auction:https://indianbankseauction.com Date: 02/09/2023

Place : Nashik

केनरा बैंक Canara Bank 📣

िसिंडिकेट Syndicate

POONAWALLA FINCORP LIMITED

Registered Office: 201 AND 202, 2nd FLOOR, AP81, KOREGAON PARK ANNEX,

MUNDHWA, PUNE - 411 036, MAHARASHTRA

E-AUCTION SALE

NOTICE

Office Unit : POONAWALLA FINCORP LTD., VIJAY VILA, 2ND FLOOR, ABOVE B & B STUDIO, VISE MALA, COLLEGE ROAD, NASHIK 422 005 Sale of secured immovable asset under the

Date & Time of E-Auction

2. Last Date of Submission

13.09.2023 (11 AM - 4 PM)

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

(hereinafter referred to as "the Act") Notice is hereby given to the public in general and to the Borrowers/Co-Borrowers/Guarantors in particular that the under mentioner properties mortgaged to Magma Fincorp Ltd. has now been renamed as Poonawalla Fincorp Ltd. vide Certificate of Incorporation. The possession of which had been taken by the respective Authorised Officer of the company under section 13 (4)/14 of the Act, will be sold through e-Auction as per the terms mentioned below for the recovery of company's outstanding dues

The property described is being sold on "AS IS WHERE IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" under the Rule 8 & 9 o the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the Rules)

1. Name of Borrowers **Description of Property &** Co-Borrowers/Guarantors Nature of Property mand Notice date 3. Total Dues + Interest from DINESH GANGARAM PATIL SHREE AGRO AGENCIES BHAURAO KALU PATIL 2. Notice Date: 24.02.2021 3. Loan No. HL/0117/H/14/000021 DIST. DHULE, PIN - 424002 4. Total Dues: Rs. 57,36,029.00 (Rupees Fifty Seven Lakhs Thirty Six Thousand Twenty Nine) as

on 23.02.2021 along with future

interest @ 15.30% Per Annum

POONAWALLA

of EMD (Earnest Money Deposit) 3. Date and time of Inspection of Property ALL THAT PIECE AND PARCEL 1. Date & Time of **E-Auction :** 21.09.2023 (11 AM - 2 PM) GANGARAM PLOT NO. 38, S. NO. WANKHEDKAR NAGAR. 2. Last Date of Submission WALWADI, DHULE, TALUKA & of EMD (Earnest Money Deposit) 15.09.2023 Before 5 PM 3. Date and time of

(In lakhs) 1. Reserve Price (In lakhs) : Rs. 33,67,000/- (Rupees Thirty Three Lakhs Sixty Seven Thousand only)

(In lakhs)

EMD Amoun

2. EMD Amount (In lakhs): Rs. 3,36,700/ (Rupees Three Lakhs Thirty Six Thousand

The intending bidders are advised to visit the Branch and the properties put up on Auction, and obtain necessary information regarding charges, encumbrances. The purchaser shall make his own enquiry and ascertain the additional charges, encumbrances and any third party interests and satisfy himself/herself/itself in all aspects thereto. All statutory dues like property taxes, electricity dues and any other dues, if any, attached to the property should be ascertained and paid by the successful bidder(s)/prospective purchaser(s). The bidder(s), prospective purchaser(s) are requested, in their own interest, to satisfy himself/herself/itself with regard to the above and the other relevant details pertaining to the above mentioned property/Properties, before submitting the bids.

TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE

The auction/sale will be Online e-auction/Bidding through website https://augeo.samil.in on the date as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 minutes. The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider M/s Augeo Asset Management H-182, Sector 63, NOIDA 201301 No. +91 7428993244/+91 7428695102/Email id: shekhar.s@cartradeexchange.com, Please note tha Prospective bidders may avail online training on e-auction from them only. The intending purchaser/bidder is required to submi amount of the Earnest Money Deposit (EMD) by way of by way of NEFT/RTGS/DD in the account of "Poonawalla Fincorp Ltd." Bank ICICI BANK LTD. CC Account No. 000651000350 and IFSC Code: ICIC0000006, 20, R. N. Mukherjee Road, Kolkata-700001 drawn or any nationalized or scheduled Bank on or before 15.09.2023 and register their name at https://augeo.samil.in and get user ID and password free of cost and get training on e-Auction from the service provider. After their Registration on the web-site, the intending purchaser/bidder is required to get the copies of the following documents uploaded, e-mail and sent self-attested hard copy to respective Manager Poonawalla Fincoro Ltd.) MR. ABHAY WAMANRAO PANDE, Address : Poonawalla Fincoro Ltd., Vijay Vila 2nd Floor, above B & B Studio, Vise Mala, College Road, Nashik 422 005, Mobile No. 9823199007, E-mail ID abhay.pande@ poonawallafincorp.com Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed ormat which is available along-with the offer/tender document on the website. Bidders are advised to go through the website https://augeo.samil.in for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in e-auction sale proceedings. Online bidding will take place at web-site of organization as mentioned hereinabove, and shall be subject to the terms and conditions contained in the tender/e-auction document. The Tender Document and detailed Terms and Conditions for the Auction may be downloaded from the website https://augeo.samil.in or the same may also be collected from the concerned Branch office of Poonawalla Fincorp Ltd. A copy of the Bid form along with the enclosure submitted online (also mentioning UTR Number) shall be submitted to Concern Manager Poonawalla Fincorp Ltd. (Formerly Known as Magma Fincorp Ltd.). A copy of the Bid form along with the enclosure submitted online (also mentioning UTR Number) shall be sent over to Concern Manager MR. ABHAY WAMANRAO PANDE, Address : Poonawalla Fincorp Ltd., Vijay Vila, 2nd Floor, above B & B Studio, Vise Mala, College Road Nashik 422 005, Mobile No. 9823199007, E-mail ID abhay.pande@poonawallafincorp.com at Poonawalla Fincorp Ltd. (For Known as Magma Fincorp Ltd.), on or before date and time mentioned above.

For further details and queries, contact Authorised officer, name MR. ABHAY WAMANRAO PANDE Mobile No. +91 9823199007.

Due Care has been taken to include adequate particulars of Secured Assets in the Schedule hereinabove. The Aut not be answerable/responsible for any error, misstatement or omission in this proclamation.

The Secured Asset shall be sold above the Reserve Price only. Auction shall commence at one increment above the Reserve Price and bidders shall be free to bid among themselves by improving their offer with minimum incremental amount Rs. 10,000/- (Rupees ter thousand only).

Only those bidders holding valid user ID and Password and confirmed payment of EMD through NEFT/RTGS shall be permitted to participate in the online e-auction. The Authorised Officer reserves the right to accept or reject any or all bids at any time without assigning any reason. Further, the Authorised Officer reserves the right to postpone or cancel or adjourn or discontinue the e-Auction or vary the terms of the e-Auction at any time before conclusion of the e-Auction process, without assigning any reason whatso and his decision in this regard shall be final.

The sale shall be confirmed in favour of the purchaser/bidder who has offered the highest sale price in his bid/ tender/ offer to the Authorised officer, however, the sale shall be subject to confirmation by the secured creditor only

The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained/adjusted towards part sale consideration. The EMD shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of sale price, adjusting the EMD already paid, on the same day or not later than next working day, upon the acceptance of bid price by the Authorised officer. In case of failure to deposit the said amount as stipulated, the amount so deposited so far (in form of EMD or otherwise) shall be forfeited by the Company and the Authorised Officer shall be free sell the properties once again.

Mere deposit of 25 % of the Sale Price shall not entitle the successful bidder to get the sale confirmed in his favour. Sale shall be subject to confirmation by the Authorised Officer/Secured Creditor.

After depositing of 25% of the sale price as per above terms, the balance 75% of sale price shall be paid on or before 15th day of sale confirmation or within such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Secured Creditor the Company. In case of default in payment by the successful bidder as mentioned hereinabove, the amount already deposited by the bidder shall liable to be forfeited and property shall be put to re-auction and defaulting borrower shall have no claims/rights in respec

10. If the dues of the Company together with all costs, charges and expenses incurred by them or part thereof as may be acceptable to the "Poonawalla Fincorp Ltd." or PFL (Formerly known as Magma Fincorp Ltd. or MFL) are tendered by/on behalf of the Borrowers and/o Guarantors, at any time before the date of confirmation of e-Auction, the sale of asset may be cancelled.

11. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by th

12. The Sale Certificate shall be issued in the same name in which the Bid is submitted.

13. The Authorised Officer or the "Poonawalla Fincorp Ltd." or PFL shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the government and/or third party claims etc. in respect of property/ies being E-Auctioned, the intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities arrears of propert tax, electricity dues/charges/lien etc. such liabilities/encumbrances shall be borne by the Purchaser/s only.

14. The bidders should ensure proper internet connectivity, power back-up etc. The "Poonawalla Fincorp Ltd." or PFL/Authorised Officer. online Auction service provider shall not be liable for any disruption due to internet failure, power failure or technical reasons o reasons/contingencies affecting the e-Auction.

15. The EMD of the unsuccessful bidders shall be returned within the 15 days working days on the closure of the auction sale proceeding ithout any interest thereon. The said bidders shall not raise any claim whatsoever in nature in this regard

16. The Offers/bids that are not duly filled up or not accompanied by the EMD and required documents or Offers received after the date and time prescribed hereinabove or as mentioned in the auction sale notice, shall be considered or treated as invalid offer/bid, and accordingly shall be summarily rejected and the applicant/bidder shall have no claim against the Poonawalla Fincorp Ltd. (Formerl known as Magma Fincorp Ltd.) or against Authorised officer in this regard.

17. The Authorised officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any reasons thereof. No Claim can be made against the Company or the Authorised Officers with respect to such a decision.

18. The intending bidder(s) out of his/her/their own free WILL, volition and discretion is/are participating in the e-Auction proceeding without any undue influence from any of the officials of the Poonawalla Fincorp Ltd./PFL (Formerly known as Magma Fincorp Ltd.) and is/are fully aware about the consequences of such e-Auction. The intending bidder shall have no recourse against the PFL or the Authorised Officer in this regard and shall not be entitled for any refund of the deposited amount except hereinabove expressly

provided or regarding interest on the said amount. 19. In case the date of deposit of EMD & e-Auction date is declared holiday then the date shall be automatically extended to very n

STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

20. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby notified to pay the sum mentioned above along with upto dated interest and ancillar expenses before the date of e-Auction, failing which the Secured Asset/Property shall be auctioned/sold and balance dues, if any, shall be auctioned/sold and balance dues. be recovered with interest and cost.

Place : Dhule Authorised Office Dated: 05.09.2023 Poonawalla Fincorp Limit

https://eproc.punjab.gov.in

76155/12/2134/2023/27449

RHI MAGNESITA

PSPCL Punjab State Power Corporation Limited

(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)

Corporate Identity Number U40109PB2010SGC033813

Website: www.pspcl.in

Superintending Engineer/CIVIL DESIGN, PSPCL, E-2, Shakti Vihar, Patiala, invites E-

ender for MANUFACTURING, TESTING, SUPPLY & DELIVERY OF 4mm DIAMETER

NDENTED HT STEEL WIRE FOR USE IN PRESTRESSED CONCRETE POLES

CONFORMING TO IS:6003-1983 (REAFFIRMED 2010) AT PSPCL PILOT WORKSHOPS MOHALI, MUKTSAR & SARNA--- QUANTITY= 2250 MT.

For detailed NIT & tender specification, please refer to https://eproc.punjab.gov.in (Contact

No.- 0172-2970263, 0172-2970284) from dated 05.09.2023 from 10:00 AM onwards.

Note: Corrigendum and addendum, if any will be published online

Open Tender Enquiry No. 02/2023-24/CD

RHI Magnesita India Limited

Dated: 05.09.2023

C 616/23

(Formerly Orient Refractories Ltd.) CIN: L28113MH2010PLC312871

Regd. Office: Unit No. 705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarq (East) Mumbai, Maharashtra - 400042 T +91 22 66090600: F +91 22 66090601, E-mail: corporate.india@rhimagnesita.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY THIRTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the 13th (Thirteenth) Annual General Meeting ("AGM") of RHI Magnesita India Limited ("the Company") scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / other Audio Visual Means ("OAVM") on Thursday, 28 September 2023 at 12:30 p.m. (IST), and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other relevant documents required to be attached thereto, have been sent on Monday, 4 September 2023, electronically, to the Members of the Company.

The Notice of AGM and the aforesaid documents is also be available on the Company's website a www.rhimagnesitaindia.com and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at https://evoting.nsdl.com

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation $of the \, Notice \, of the \, AGM. \, Members \, seeking \, to \, in spect \, such \, documents \, can \, send \, an \, e-mail \, to \, \underline{investors.india@rhimagnesita.com}.$

Members seeking any information with regard to the financial statements or any matter to be placed at the AGM, are requested to write to the Company from 22 September 2023 (9:00 am IST) to 25 September 2023 (5:00 pm IST) through email on nvestors.india@rhimagnesita.com. The same will be replied by the Company suitably.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e voting"). The Company has engaged the services of National Securities Depositories Limited ("NSDL") to provide e-voting

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain I generate the User ID and Password, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period 125333 **EVEN**

Commencement of remote e-voting 9:00 a.m. IST on Monday, 25 September 2023 End of remote e-voting 5:00 p.m. IST on Wednesday, 27 September 2023

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM. A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Thursday, 21 Septembers

2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting at the AGM. Manner of registering/updating e-mail address:

Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register/ update their e-mail address by submitting Fam, ISR-1 (available on the website of the Company www.rhimagnesitaindia.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Skyline Financia Services Private Limited, D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110 020

Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address with their Depository Participant(s), are requested to register / update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts

Manner of casting vote(s)through e-voting:

Members can cast their vote(s) on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("evoting"). The manner of e-voting, including remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Joining the AGM through VC /OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM. RECORD DATE FOR DIVIDEND AND PAYMENT THEREOF

If the final dividend, as recommended by the Board of Directors, is approved at the AGM, payment of such dividend subject to deduction of tax at source will be made by Friday, 6 October 2023 as under:

The Company has fixed book closure date from Friday, 15 September 2023 to Thursday, 21 September 2023 for

determining entitlement of Members to final dividend for the financial year ended 31 March 2023, if approved at the

To all Beneficial Owners in respect of shares held in dematerialized form as per the data as may be made available by the National Securities Depository Limited ("NSDL") and the Central Depository Services (India) Limited ("CDSL") collectively "Depositories", as of end of day on Thursday, 14 September 2023;

requests lodged with the Company as of the close of business hours on Thursday, 14 September 2023.

To all Members in respect of shares held in physical form after giving effect to valid transmission or transpositio

Payment of dividend shall be made through electronic mode to the Members who have registered their bank account details with the Company, Dividend warrants will be dispatched to the registered address of the Members who have not registered their bank account details

casting vote through remote e-voting or voting at the AGM

Gurugram, 4 September 2023

Manner of registering mandate for receiving Dividend: Members are requested to register/update their complete bank details: with their Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialised

mode. by submitting forms and documents as may be required by the Depository Participant(s); and with Skyline Financial Services Private Limited by submitting duly filled and signed Form ISR-1 along with requisite

supporting documents alits aforesaid address, if shares are held in physical mode Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of

> By the order of the Board of Directors Sanjay Kuma

> > Company Secretary

(M. No. A17021)

www.rhimagnesitaindia.com



बीआरएसच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी दशरथ गोप

सोलापूर, दि.४ : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्यात पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापुरात विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वी पदमशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून गोप यांच्यावर सोलापूर शहर अध्यक्ष पद दिले असून केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या निवडीचे पत्र जाहीर

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष पद दिल्याबद्दल मुख्यमंत्री केसीआर यांचे आभार व्यक्त करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण सोलापूरच्या विकासासाठी काम करणार असून तेलंगणा पॅटर्न सोलापूरात राबविण्यासाठी आपण बीआरएसच्या माध्यम ातून प्रयत्न करणार असून सोलापूरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे दशरथ गोप म्हणाले.

शेतपिकांचे सर्वे क्षण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

पुणे , दि.४ : जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड सुमारे २२ ते ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांम ध्ये सर्वेक्षणाचे काम सूरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले

आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाउञ्स केवळ ६७ टक्केच आहे.सर्वांत कमी पाउञ्स पुरंदर तालुक्यात केवळ ३८ टक्के झाला असून हवेलीत ३९ तर बारामतीत केवळ ४० टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्थिती पाहता पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

जाहिर नोटीस

नोटीसी द्वारे कळविण्यात येते की जय ो महादेव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, तालुका कल्याण जिल्हा ठाणे ४२१ २०२ या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी सर्व सुभासदांनी सहमती दिलेली असून सदर पुनर्विकास करणे कामी इच्छुक विकासक यांच्याकडून निविदा मागवण्यासार सदरची जाहिरात देण्यात येत आहे.

तरी इच्छक विकासक यांनी त्यांच्या निविदा ई गोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखे पासून पंधरा देवसांच्या आत संस्थेकडे सादर कराव्यात.

जय हो महादेव को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष - सौ महिमा अजय पाटील सचिव - श्री विलास भुजबळ दिनांक : ०५/०९/२०२३ ठिकाण : डोंबिवली

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby issued on behalf of my client Mr. Prashant Nirmal Mishra presently residing t Bhayandar West Dist.Thane-401 107. Tha One Mr. Rajesh Mahesh Choumal and Mr. Mahesh Ram Sahay Choumal were the owners of Shop No.46, on the ground floor, Ostwal Ornate Building No.1, at Jesal park, Bhayandar East who was purchased the said Shop from the Shree Ostwal Builders Limited and they was nolding Share Certificate No.51 and bonafide member of Ostwal Ornate Building No.1 Co-Op Housing Society Limited. The said Mr. Mahesh Ram Sahay Choumal died and instetate on 20.10.2020 at Bhayandar leaving behind him his widow wife by name **Smt. Pushpa Devi Mahesh** Choumal, one son by name Mr. Rajesh Mahesh Choumal and two married daughters ny name Smt Vandana Shiyratan Sharma and Smt.Mina Ravi Sharma are the heirs and legal epresentatives as per the Intestate Succession aw by which he was governed. After the demis of Mr. Mahesh Ram Sahay Choumal his legal heirs Smt. Pushpa Devi Mahesh Chouma Smt. Vandana Shivratan Sharma and Smt. Mina Ravi Sharma has executed a registered deed of Release dated 18/04/2023 and surrender their right title and interest in above mentioned flat in favour of Mr. Rajesh Mahesh Choumal. Further the society has transferred the share certificated in the name of Mr. Rajesh Mahesh Choumal, thereafter the said Mr Rajesh Mahesh Choumal has sold the said shop in favour of Mr. Prashant Nirmal Mishra by registered Agreement dated 11/05/2023.

Now the said **Prashant Nirmal Mishra** has agreed availed the mortgage loan above

or persons have any claim, right, title or objection gift, exchange, lien, etc. in respect of the said shop together with the said share and interest in the capital of the said society, the same may be send within 7 days from the publication of this Public notice at my office address at: Shop No.58, Ground Floor, Ostwal Park Building No.7, Bhayandar (East) Dist. Thane-401 105, failing which my client will enter into mortgage as above referred in respect of the said shop, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

mention shop to Karnataka bank, If any persor

Awadhesh Dubey Date: 05/09/2023 (Advocate High Court) Office Tele. No.022-28176321 / Mobile No.09323598618

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client Miss. Dipali Ulhas Mayekar. Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter & Late Mr. Ulhas Pandurang Mayekar (Father was Co-owner of Flat No. G/ 2, Ground Floor, A Wing, Maryland Residency Co-op. Hsg. Soc Ltd., Kaul's Heritage City, Bhabhola, Vasai Road (W), Dist. Palghar 401202, constructed on the plot of land, bearing Survey No.81, Hissa No.1 Survey No.79, Hissa No.1, Village Chulne. Late Mr. Ulhas Pandurang Mayekar died on Mr. Unlas Pandurang Mayekar died on 07.01.2020. Leaving behind 1 Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter), 2) Mrs. Urmila Ulhas Mayekar (Wife), 3) Miss. Archana Ulhas Mayekar (Daughter), 4) Miss. Shilpa Ulhas Mayekar (Daughter) as his only legal heir to the said flat, Miss, Dipali Ulhas Mayekar (Daughter 100% owner of Flat No. G- 2. Now she is sal this Property to Mr. Karan Chandrakant Bhagat 8 Mrs. Shilpa Kailash Rao. If any person/institution having any claim / Right / Title/ Lien / Charge / Interest in any way on the said property may give in writing with the proofs / evidence and supporting document thereof, within 15 (Fifteen) s from the date of publication of no Claims/ Objections are received within describe period above, My Client Shall be free to sale this Property.
Place:Vasai Road (W)

Date:05.09.2023 Adv. Shweta Sachin Patil Off: Parol, Tal. Vasai, Dist. Palghar 401303

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता हे गाला क्र.६, क्षेत्रफळ सुमारे ६७४.६५ चौ.फूट. बिल्ल अप क्षेत्र, उस्मान शेठ चाळ म्हणून ज्ञात इमारतीच्या नळपजल्यावर शीवला देवी पंटिस सपोर प्रोस कंपाऊंड. सिंग इंडस्टियल इस्टेट. साकीनाका. मंबई ४०००७२ चे मालक आहेत यासह महसली गाव मोहिली, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर येथील सर्वे.क्र.५०. हिस्सा क्र.१३ए. सीटीएस क्र.८३१ (भाग) असलेल्या जिमनीवरील समतुल्य अविभक्त हक्कांसह.

श्री. रमेश कृष्णाजी मधुकुंता यांनी त्यामध्ये नमूद

केलेल्या अटी व शर्तीं नुसार त्यांचे हक, पदवी आणि त्यातील स्वारस्य श्रीमती ललिता दशरथ मधुकुता यांना बक्षिस म्हणून दिले आणि त्या बक्षिसपत्राची करार रीतसर संयुक्त उप-निबंधक कुर्ला-३ कडे दस्तऐवज क्र.के आरएल३-४१६ँ३-२०१३, देनांक १५ मे २०१३ द्वारे नोंदणी केली आणि श्रीमती ललिता दशरथ मधुकुंता यांचे १५ डिसेंबर २०१६ रोजी मृत्यू झाल्यानंतर आणि स्वर्गीय सौ. तिता दशरथ मधुकुंता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या **हायदेशीर वारसांनी माझे अशिल श्री. मुकेश** दशरथ मधुकुंता यांच्या नावे त्यांचे हक सोडले, दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी दस्तऐवज क्र के आरएल५- ११७५१-२०१९ द्वारे सह उपनिबंधक कुर्ला ५ कडे रीतसर नोंदणी केली. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि., व्हाइड मीटर क्र .एलटी-२(ए)-७८९५७०७, क्र.१५२५०६०६०, असेसमेंट टॅक्स (एसएसी) क्र.एलएब्स१००७०५०६२०००० आणि एन.ए. कर क्र.एटीएन/यूएनए/एनए/९१८/०५.

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता यांनी त्या गाळाबाबतचे त्यांचे सर्व हक, शिर्षक आणि वारस्य विकण्याची आणि जमिनीतील हकांसह श्री. सत्य नारायण देवकी नंदन चौहान आणि श्री. जगत नारायण देवकी नंदन चौहान यांना हस्तांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली.

कायदेशीर वारस, गहाण, भेटवस्तू, भाडेपट्टा, वारसा, धारणाधिकार किंवा अन्य मार्गाने उक्त गालावर अधिकारांसह कोणाला किंवा कोणत्याही त्यक्तीने या गाळ्यावर कोणताही दावा केला असल्यास किंवा जिमनीवरील हक्कांसह त्या गळावर कोणताही आक्षेप असल्यास खाली देलेल्या कार्यालयीन पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्यांना ते प्रकाशित केल्याच्या तारखेपासन १५ देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसेच जमिनीवरील हक्कांसह असे दावे रद्दबातल घोषित केले जावेत आणि जर असेल तर विचारात घेतले जाणार नाही.

> मेहुल ए खेतिया (विकल उच्च न्यायालय)

> > ठिकाण : मुंबई

देनांक: ०४.०९.२०२३

पत्ता : १०९, पहिला मजला, श्री साई शक्ती कोहौसो पटेल चौक, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ७७. दूरध्वनी. : ९९३०४ १८७३२ ठिकाण : मंबई तारीख: ०५.०९.२०२३

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from qualified & reputed Contractor Who have executed repairs works to quote for repairs, Waterproofing, Painting And allied works of:

SHREE GANESH APARTMENT PREMISES CHSL.

19-2ND FOFAL WADI. BHULFSHWAR. MUMBAI-400 002.

Tenders forms are available from Architects office 388, Vithalbhai Patel Rd. Ahilya building, 2nd floor, Mumbai- 400 004.

From 07.09.2023 to 14.09.2023, between 11.30 to 5.30pm Tender cost: Rs.1000/-

Mobile: 9820261176

The last date of submission of Tender: 15.09.2023 before 5.00 pm.

FOLIO NO. CERTIFICATE NO.

orm of Notice to be published i

Newspaper by the successor to the Permit holder. It is hereby informed for the knowledge of public that Mr. Shridhar Jagannath surve, owner o the vehicle MH 04 BJ 4925 (BIKE) has expired on 31-07-2021. I Smt. Suvarna Shridhar Surve, Address: E 403 Greg Marsh Residency Madhuban Township, Vasai Easi 401208 being the successor to the above mentioned to confer intend to use the Vehicle and accordingly, have applied to the appropriate authority / Regional Transport Office Regional Transport Authority for the transfer of Said Vehicles in my name. Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from the publication of this notice, being such fact to the notice of Regional Transport Office/Regiona TransportAuthority Virar.

NAME OF SUCCESSOR: SM SUVARNA SHRIDHAR SURVE ADDRESS: B 403 GREG MARSH RESIDENCY, MADHUBAN TOWNSHIP, VASAI EAST 401208

NO. OF. SHARES

Date: 05.09.2023

दिनांक: ०१.०९.२०२३

NOTICE

SCHAEFFLER INDIA LTD. Regd. Office: 15th Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune, Maharashtra, 411045. Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities

of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities nas applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA, within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation. Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

DISTINCTIVE NO.

00007679 125926 TO 126300 375 Applicant Name : VEENA RAKESH SIGTIA Address : INDRAPRASTHA , 2^{NO} B 108, JITENDRA ROAD, OPP.ASHOKA HOSPITAL, MALAD (EAST) MUMBAI-400 067.



अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर: १२२-२२०१६६४०, ई-मेल: arnoldholding 9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in

एजीएम सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेड**च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: आयएमसी चेंबर ऑफ . कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रूम, २रा मजला, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट ४०००२०, महाराष्ट्रं या ठिकाणी नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना

कंपनीच्या सर्व भागधारकांना येथे सचित करण्यात येत आहे की. एजीएमनिमि शक्रवार. २२ सप्टेंबर. २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वोटिंग . तरतुदीसाठी नोंद गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ आहे. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुण केलेले आहे. एजीएमच्या सचनेच्या प्रत्यक्ष प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवण्यात आल्य आहेत. ते कंपनीच्याwww.arnoldholdings.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमच्या नोटिस

नोंद दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीन एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे: a) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि

विशेष कामकाज केले जाऊ शकेल. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल.

ह) रिमोट ई-वोटिंग ब्धवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.१७.००वा. समाप्त होईल

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २ सप्टेंबर

ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमृद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास ते त्यानंत बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्य वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदांनी रिमोट ई-वोटिंग सविधेदारे त्यांचे मत दिले आहे र देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणा नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशी मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांसाठी असलेल्या फ्रिकन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) जा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

सही/

राजी जयकुमार पनिक ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४.०९.२०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ नोंदणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड. मुंबई-४००००७. दूरध्वनी:९९३००८८२९९, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com वेबसाइट:www.vcupack.in

११वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

नोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा., ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड, मुंबई-. १०००७ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याक

दस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या ११व्या एजीएमची सूचना एमसीए/सेबी परिपत्रकानुसार ज्य ादस्यांची नावे शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंद आहेत त्यांना सोमवार, ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी . ाठविण्यात आले आहे आणि ज्यांचे ई–मेल आरटीए/डीपीकडे नोंद आहेत. एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

न्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा इतर शेअरहोल्डर्सना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त ज्ययासाठी आणि इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी, त्याच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफ जंटसोबत ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एमसीए ईमेल पत्त्यांच दिणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

जॅपॉरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल त्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्कायलाईन फायन ार्विसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोंदणीकृत करून, http://www.skylinerta.com/EmailReg.php नंकवर क्लिक करून मिळव शकता. ईमेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, या एजीएमसाठी ई-व्होटिंग सक्ष रण्यासाठी शेअरहोल्डरला नोटिसची सॉफ्ट कॉपी आणि यूजर आयडी आणि पासवर्डसह ई–व्होटिंगर्च क्रिया मिळेल. काही शंका असल्यास, शेअरहोल्डर admin@skylinerta.com वर लिह् शकतात. गॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार सदस्यांची नोंदर्ण आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एंजीएमच्या उद्देशासाठी शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील.

. हंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे रविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा पर्याय आहे किंव जीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केवळ मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू ाकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे. सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान ज्यास, रिमोट ई–मतदानाद्वारे झालेली मतदानाची गणना केली जाईल आणि एजीएमच्या मतदाना गरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानले जाईल. पनीच्या सदस्यांनाही याद्वारे कळविण्यात येत आहे की:

११वी वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.vcupack.in आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (स.०९:००) ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई-मतदान एनएसडीएल द्वारे बंद सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी

असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल. कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभासद बनते आणि शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्याने

evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skylinerta.com विनंती पाठवून लॉगइन आयर्ड आणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी एनएसडीएलकडे नोंदर्ण केली असेल तर विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरिता वापरता येईल. पोलिंग पेपरने मतदानाची सविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांन रिमोट ई-मतदानादारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यान

मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील. एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो परंत एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.

वेद्यत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांच्याश . पर्क साधू शकता

> व्हीसीय डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरित सही/ व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०६४८९८२२

व्हेन्चुरा टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०९१एमएच१९७०पीएलसी०१४८६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे. बी. नगर अंधेरी (पू), मुंबई-४०००५९. दू: १२२-२८३४४४५३ ई-मेल:mkt2@venturatextiles.com, संकेतस्थळ:www.venturatextiles.com

वेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेडची ५३वी वार्षिक सर्वसाधारण वभा शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय १२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी.नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ येथे होणार आहे.

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, व्हेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांच त्रे**पन्नावी** (५३) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. यनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ तसेच कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीचे योग्य पालन करून, त्याखाली केलेले नियम वाचून एमसीएचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, ०५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता नियमावली, २०१५ (सेबी सूची विनियम) १२ मे, २०२०, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ च्या सेबी परिपत्रकासह सहवाचिता, सामान्य आणि विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित

. वरील परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमच्य नचनेच्या प्रती फक्त इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवल्या जातील ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंद्रणीकत/कंपनी/ ्र डिपॉझिटरी सहभागी उपलब्ध आहेत. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्र.:+९१-८१० ८११ ६७६७, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाइट: https:/ linkintime.co.in/ यांच्याकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबर सादर करण्याची विनंती केर्ल

ः एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.venturatextiles.com वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटस. बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), सीडीएसएलच्य वेबसाइटवर www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असतील

 सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/मतदानाद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपामध्ये. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणारुया सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धत सदस्यांना सूचनेमध्ये प्रदान केली जाईल कंपनीच्या www.venturatextiles.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल . वार्षिक अहवाल २०२२-२३ सह ५३व्या एजीएमची सूचना लवकरच सदस्यांना त्यांच्या ईमेल

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही / -पी. एम. राव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१९७९७३

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१एमएच२०८२पीएलसी३५०४९२ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२. वेबसाईट:www.sandeepindia.org, ई-मेल:info@sandeepindia.org

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **संदीप (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२ येथे होणार आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त <mark>२३ सप्टेंबर, २०२३ ते २</mark>९ **सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तव बंद ठेवण्यात येतील

सेबीने जारी केलेल्या नवीनतम परिपत्रकांनुसार, ४१ट्या एजीएमसाठी वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत इतर गोष्टींसह पाठवण्याची आवश्यकता नाही; त्यामुळे वार्षिक अहवालासह सूचना फक्त विद्युत स्वरुपाने <mark>२५ ऑगस्ट, २०२३</mark> रोजी त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे, ज्यांचे ईंमेल पत्ते कंपनी, डिमॅट स्वरुपामध्ये नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत/अद्यायावत केलेले नाही ते त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अद्यायावत करू शकतात. ज्या सभासदांनी संप्रेषणाच्या उद्देशाने कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहाराच्या उद्देशाकरिता नोंद आहेत त्यांना ई-मेलसुद्धा पाठविले

भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सभेची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.sandeepindia.org वेबसाईटवर आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि एनएसडीएलच्य ई-वोटिंग:

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोज रिक्कायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक अर्थात २२ **सप्टेंबर, २०२३** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या सूचनेत नमुद वेषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत स्वरुपात देता येईल. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० नुसार आवश्यक ई-वोटिंग तपशील खालीलप्रमाणे:

रेमोट ई-वोटिंग २६ **सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि <mark>२८ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग बंद केली जाईल. सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती सदस्य झाली असल्यास आणि <mark>२२ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्य ठिकाणी उपलब्ध होईल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत सहभागी होता येईल

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग . ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, मुंबई–४०००१३. दूर::०२२–२४९९४७३६, ई-मेल e-voting@nsdl.com.

ई-वोटिंग/वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅलेटने मतदानाचा निकाल ३० सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापुर्वी घोषित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल तसेच कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा अपलोड केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे मुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये संदीप (इंडिया) लिमिटेड सही / -

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०९.२०२३

रश्मी दालमिया व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:०१३४७३६७

CARYSIL LTD. (पुर्वीची ऑक्रिसील लिमिटेड)

सीआयएन: एल २६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३ नोंदणीकृत कार्यालय: ए-७०२, ७वा मजला, कनाकिया वॉल स्ट्रीट, चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-४०१५७८१७/७८१८/७८१९ ई-मेल:investors@acrysil.com, वेबसाईट:www.acrysil.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सचना याद्रारे देण्यात येत आहे की**. कॅरिसील लिमिटेड** (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) (कंपनी) ची छत्तीसवी (३६) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २८ सप्टेंबर, २०२३ रोजी द.०३.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) परिपत्रके आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), ३६व्या एजीएमच्य सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी.

वार्षिक अहवाल २०२२–२०२३ सोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्याना पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि हस्तातरण एजंटकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए आणि सेबीच्या वरील परिपत्रकांनुसार, एजीएमच्या नोटिस आणि वार्षिक अहवालाच्य कोणत्याही वास्तविक प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. एजीएमची सचना सोबर जोडली आहे आणि वित्तीय वर्ष २३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.carysil.com (कॅरिसील/कंपनी) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) https:// www.evotinansdl.com च्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी फॉर्म आयएसआर–१ ची प्रत्यक्ष प्रत आरटीएला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करून नोंदणी करावी किंवा फॉर्म आयएसआर-१ ची स्कॅन केलेली प्रत आरटीएला investor@bigshareonline.com आणि कंपनी investors@carysil.com वर सादर करावी.

बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. - कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ई-मेल पर

अपडेट करण्याची विनंती केली जाते. कंपनीने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बुक्स बंद करण्याची सूचना

कंपनी आपल्या सभासदांना मतदानाच्या पर्यायासह सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई-व्होटिंग)

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून कंपनीच्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांचर मतदानाचा हक बजावण्याची सुविधा देत आहे. एजीएममध्ये ई–व्होटिंगद्वारे. रिमोट ई–मतदान सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सं.०९.००वा. ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.०५.००वा (भाप्रवे) पर्यंत सुरू होईल. ज्या भागधारक/सदस्यांची नावे रजिस्ट्रार ऑफ सदस्य/लाभार्थी मालकांमध्ये कट–ऑफ तारखेला म्हणजेच गरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी दिसतात त्यांनीच सभेमध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेला उपस्थित राहू शकतात परंतु सभेदरम्यान त्यांना ई–मतदान प्रणालीद्वारे पन्हा मतदान करण्यांचा अधिकार असणार नाही.

. कोणतीही व्यक्ती. जी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार २१ सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, ती investors@carysil.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ई–व्होटिंगसाठी आधीच नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकत आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

एजीएमच्या आधी/दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू संपर्क साध शकतात. संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

तिनांक: ०x सप्टेंबर, २०२३

कॅरिसील लिमिटेडकरिता (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) सही/ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

NOTICE ICICI BANK LTD.

Read, Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Guiarat, 390007 Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities has applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA , within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation.

Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

Milia of Scc	of securities a race value. Equity: shares of RS:27 - each					
FOLIO NO.	CERTIFICATE NO.	DISTINCTIVE NO.	NO. OF. SHARES			
1004650	00004292	0002486501 TO 0002487000	500			
1004650	00903725	5830062641 TO 5830062690	50			
Applicant Name & Address: RAGINI RAMESH GUPTA JT. RAMESH PANNALAL GUPTA						

B-310, DIWAKAR BHAVAN, NARAYAN NAGAR, BHAYANDER (W) 401101

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३. **दूर**.:०२२-२८२९१८९३, **फॅक्स**:०२२-२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सदस्यांना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा** व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांच ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.goldiam.com</u> वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये तहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम १९१६ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नसार ३६व्या एजीएम सचनेत नम् सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे. ३६व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-बोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोट ई-बोटिंग व एजीएममध्ये मतदान संचालनाकरिता अधिकृत संस्था -वोटिंग रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंत

ु नोंद तारीख अर्थात **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे . भोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सर्विधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर सचन माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि . त्यांनी यापुर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीँसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्हा मत देता येणा

आम्ही महस्यांना विनंती करीत आहोत की। पर्याख्यणीय संरक्षणाम आमूची वचनबाहता असल्याने ई मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए, एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिध

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> वेद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> n<u>stavote.linkintime.co.in</u> च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Ques tions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-नेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल किंवा दूर.:०११–४९४१९०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट

एजीएममध्ये ई–वोटिंग आणि रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस हणून कंपनीच्या संचालक मंडळाने <mark>श्री. रजनीकांत शाह,</mark> कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९ सीओपी क्र.७००) यांची नियक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजने मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल.

तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट <u>www.goldiam.com</u> वर, एलआयआयपीएलच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल. कंपनी। कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शनिवार, १६** सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस अंतर्भुत) पर्यंत कंपनीचे सदस्य नींव रुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

दिनांकः ०१.०९.२०२२

संचालक मंडळाच्या आदेशान्वर गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/- पंकज पारखीय

कंपनी सचिव

DYNACONS सीआयएन: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३० ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ल (प.), मुंबई-४०००५६, दुर::०२२-६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २८वी वार्षिक त्रकार प्राप्त प्रनाम (प्रजीएम) **शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी दु.०३:००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (दहीसी)/इतर अर्जिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रकांसह वाचा क्र.१४/२०२८ दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, क्र.०२/२०२२ दिनांक १५, ा, २०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लाग् परिपत्रके (एमसीए) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१ क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि क्र.SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधले जाते), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्र केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान oरण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असल्या मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

सूचना

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार, कंपनी ईमेल व्यतिरिक्त, भागधारकांना कागदपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व भागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे अद्यतनित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या <u>www.dynacons.com</u> या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evotingindia.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील

सदस्यांदारे ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करून

आरटीएला info@bigshareonline.com वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो. डिमॅट स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्लयानुसार डीमॅट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव शकतो

मत देण्याची पद्धतः सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे व्यवसाया

त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. द्रिमॅट स्वरुपात. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धर (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी एजीएम

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. ई-व्होतिंगदारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ईमेलदारे उपलब्ध करून दिले जातील. ज्य

सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशिय

लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्य सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मल्याचे प्रति इक्रिटी शेअर ३९

मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० ऑगस्ट, २०२२ रोजी आणि २३ ऑगस्ट, २०२२ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो एजीएमच्या उद्देशाने रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ ते शनिवार, 30 सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

२० तंत्र्य, २०२३ (प्राप्त) प्रियत्त तानायत्त) यस्ति त्यार्थ्य गार्थ्या जाल्य राजर द्वार त्यार्था व्यार्था साम लागु असलेल्या परिप्रकांनुसार ज्या समासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लामांशाचे पेमेंट केले गेले.

नाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशाचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता. लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

करण्याची विनंती केली जाते: त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपः सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, <u>investor@dynacons.com</u> किंव

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरूपामध्ये असतील भवाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) असतील.

2) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि ३) रद्द केलेले चेक पान. ., कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने पढे सचना देण्यात आली आहे की, वार्षिक बंद करण्याच्या उद्देशाने सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्य्शन्स लिमिटेडकरित

पजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

ठिकाण : मंबर्ड